

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन आदेश क्र. प्रतिनि-२०२४/प्र.क्र.१२१/ई-१  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- २ ऑगस्ट, २०२४

संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५, दिनांक २५.०५.२००६.  
२) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-२०२०/प्र.क्र.४९/कार्या.१२, दि. १४.०७.२०२१

शासन आदेश :-

संदर्भ क्र.१ अन्वये संदर्भ महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ निर्गमित करण्यात आला आहे.

२. तसेच, संदर्भ क्र. २ येथील सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेमधील नियम क्र.२(२)(ग) अनुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गास विभागीय संवर्ग वाटप नियम, २०२१ हे लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

३. सबब, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४(४) व कलम ४ (५) मधील तरतुदीनुसार, अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) संवर्गातील खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या नावांसमोर स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना करण्यात येत आहे.

क्र.	अधिकाऱ्याचे नाव	कार्यरत पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१	श्री. अण्णासाहेब दादु चव्हाण	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	उपायुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे या रिक्त पदावर

४. श्री. अण्णासाहेब चव्हाण हे सध्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत असल्याने त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने)

नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या तरतूदी लागू राहणार नाहीत. सबब, श्री. चव्हाण यांनी उपरोक्त पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे.

५. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०८०२१५४०१०२०१९ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( महेश वरुडकर )  
शासनाचे उप सचिव

प्रति,

विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. उप मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.मंत्री महसूल यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई
६. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
७. मा.अ.मु.स (महसूल), यांचे विशेष कार्य अधिकारी, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. संबंधित अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी)
९. महसूल व वन विभाग कार्यासन ई -१ (अ) ई-२, ई-४ ई-४ अ, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती-कार्यासन ई-१, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.